

April 19, 2024

To

BSE Limited	National Stock Exchange of	Metropolitan Stock Exchange
Department of Corporate	India Limited	of India Limited
Services	Listing Department	205(A), 2 nd Floor,
Listing Department	Exchange Plaza, Plot no. C/1,	Piramal Agastya Corporate Park,
P J Tower, Dalal Street,	G Block, Bandra-Kurla Complex,	L.B.S Road, Kurla (West),
Mumbai - 400001	Bandra (East), Mumbai - 400051	Mumbai - 400070
Scrip Code: 535648	Scrip Symbol: JUSTDIAL	Scrip Symbol: JUSTDIAL

Dear Sir/Madam,

<u>Sub.: Newspaper clippings - Financial results (Consolidated and Standalone) for the quarter and year ended March 31, 2024</u>

We enclose herewith copy of advertisements giving information of the financial results as specified in Regulation 33 of Listing Regulations.

The above mentioned advertisement is published in The Financial Express (English Newspaper) & Navshakti (Marathi Newspaper) on April 19, 2024.

The same will also be available on the Company's website at https://www.justdial.com/cms/investor-relations/statutory-ads.

We request you to take the above on record.

Thanking You,

Yours truly,

For Just Dial Limited

Manan Udani Company Secretary

Encl: As above

FINANCIAL EXPRESS

TO TACKLE ILLEGAL OFFSHORE BETTING & GAMBLING COMPANIES EaseMyTrip is banking on franchisees for more reach

JATIN GROVER New Delhi, April 18

WITH THE INDIAN Premier League (IPL) season in full swing, offshore illegal betting and gambling platforms have increased advertisements to lure users. Some have even gone to the extent of boldly advertising that there would be "no GST and no TDS" if they choose to play on their platforms. These platforms, with masters operating out of Ukraine, Russia and other regions, have just one purpose — to harm you financially.

This is why domestic gaming platforms such as Games 24x7, First Games, Baazi, MPL, gambling platforms on an average are collecting deposits Gameskraft, Nazara, Head Digiworth \$12 billion (around ₹1 tal Works, among others, want a whitelist and blacklist approach, trillion) annually. This is causing about \$2.5-billion (around as well as a self-regulatory organisation (SRO) kind of ₹21,000-crore) GST loss to the structure to certify the legitigovernment," said Roland Lanmate platforms.

While the blacklisting approach would mean that the gaming websites or platforms are clearly not allowed to operate and to advertise anywhere, whitelist would mean allowing only legitimate games after proper checks by either an SRO or government-approved structure, the gaming industry experts said.

THE WISHLIST

₹21,000 cr

per annum loss to the national exchequer from offshore illegal betting and gambling entities

₹1 trillion

annual deposits being collected on an average by offshore illegal betting and gambling entities

"Offshore illegal betting and

ders, CEO, All India Gaming Fed-

such as First Games, MPL, A23,

of the problem lies in the fact

that users today are unable to

differentiate between a legiti-

mate and an illegal platform.

Zupee, WinZo, among others.

AIGF represents companies

Landers says the seriousness

In its recent report, Think

Change Forum (TCF), a think

eration (AIGF).



users to illegal platforms like Parimatch, Fairplay, Betway, 1XBet, among others

■ Games24x7, First Games, Baazi, MPL, Gameskraft, among others, want a self-regulatory organisation

Post the new GST regime,

such offshore gaming compa-

nies, who do not have a regis-

tered office in India and do not

pay taxes here, have been lur-

ing consumers with "no GST,

and no TDS" advertisements.

STARTUP CORNER

make sure that certain gaming websites or platforms are not allowed to operate and advertise

■Blacklisting to

Under the approach, only games will be allowed after proper checks

Anuraag Saxena, CEO of Etank, pegged the deposits of offshore sports betting plat-Gaming Federation (EGF), forms from India at ₹8.2 trilsaid, "There is no other conlion per annum. sumption category in India where a whitelist approach Besides the user harm, the domestic real-money gaming does not exist. When you buy a companies are also prone to car you know that the platlosing subscribers to these illeform is legitimate and there is gal platforms if they start a trust that it is checked for passing the higher 28% goods quality, when you buy tomato and services tax (GST) burden ketchup, its FSSAI marked. So, to their users on the platform, there is no reason that legal

> fication or marking." EGF represents gaming companies such as Games 24x7, Junglee Games and Head Digital Works, among others. "Seriousness of the issue should be realised across all the ministries

games should not have a certi-

and this must be seen from the prism of national security, consumerinterest and tax leakage," Saxena added.

Some of the offshore illegal betting platforms, which are operating in the country, are Parimatch, 1XBet, Fairplay, Betway, Betfair, Crickex and Lotus 365, among others.

Even as the ministry of electronics and IT (MeitY) has blocked about 200 such illegal betting apps and websites under Section 69A of the ITAct, they have again resurfaced with different domain names, inudstry executives said.

Recently, the consumer affairs ministry issued multiple advisories warning of stringent action against the advertisement, promotion, and endorsement of online betting and gambling by celebrities and influencers.

These illegal offshore platforms operate on three levels in the country, a legal expert explained. "Level one, they attract attention through illegal advertisements in metro trains, hoardings, autos, cabs, etc. Second, they exist on the internet through thousands of mirror websites. The third level through which they operate is the dubious financial network," the expert said.

RAGHAVENDRA KAMATH Mumbai, April 18

ONLINE TRAVEL AGGREGA-TOR EaseMyTrip is banking on

a franchise model to improve service accessibility and expand its reach. "This approach not only widens our geographical footprint but also enriches customer experience through instore interactions, catering to those who prefer a personal touch," said CEO Nishant Pitti. The company launched its franchisee stores last year.

By opening franchisees, it will tap into a new segment of



new segment of offline users through the franchise model

offline customers, ensuring its services are accessible even in regions with limited direct access, Pitti said. Currently, the company has 13 franchisee stores, including those in Jaipur, Ludhiana, Pune, Surat,

Jalandhar, and is looking to open more such stores, he said. Each franchisee offers localised travel solutions and provides access to its travel offerings. This move caters to walk-in customers, ensuring seamless access to its services regardless of location, he added. The company has also been

venturing into new areas to strengthen its offerings. With its recent investment in ETrav Tech, a travel tech company EaseMyTrip intends to strengt hen its B2B segment offerings and offer enhanced services to its corporate clients, he said.

TV 18

TV18 Broadcast Limited

CIN: L74300MH2005PLC281753

Regd. Office: First Floor, Empire Complex, 414 - Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013. Tel: +91 22 6666 7777/ 4001 9000

Website: www.nw18.com | Email: investors.tv18@nw18.com

EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED ON 31ST MARCH, 2024

(₹ in lakh, except per share data)

Particulars	Year ended 31" March, 2024	Year ended 31" March, 2023	
Value of Sales and Services	10,46,082	6,91,605	
Goods and Services Tax included in above	1,48,485	1,00,396	
Revenue from Operations	8,97,597	5,91,209	
Profit/ (Loss) for the year before Tax	(15,906)	12,676	
Profit/ (Loss) for the year after Tax *	(16,685)	12,777	
Total Comprehensive Income for the year (after tax)	(15,656)	12,685	
Paid up Equity Share Capital, Equity Shares of ₹ 2 each	34,287	34,287	
Other Equity excluding Revaluation Reserve	16,47,159	4,33,564	
Earnings per Equity Share (Face value of ₹ 2 each) 1- Basic (₹) 2- Diluted (₹)	(0.28) (0.28)	0.68 0.68	
* Includes share of Non-Controlling Interest			

includes share of Non-Controlling interes

Total Comprehensive Income for the year (after tax)

- The Audit Committee has reviewed the above results and the Board of Directors has approved the above results and its release at their respective meetings held on April 18, 2024.
- 2 Additional information on Audited Standalone Financial Results is as follows:

(₹ in lakh) Year ended Year ended **Particulars** 31" March, 2024 31" March, 2023 Value of Sales and Services 1,82,088 1,46,774 Goods and Services Tax included in above 21,602 26,458 Revenue from Operations 1,55,630 1,25,172 Profit/ (Loss) for the year before Tax 2,185 5,293 Profit/ (Loss) for the year after Tax 1,477 5,783

3 The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Financial Results for the guarter and year ended March 31, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results for the guarter and year ended March 31, 2024 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com/ www.nseindia.com) and Company's website (www.nw18.com).

> For TV18 Broadcast Limited Sd/-

5.827

Chairman

2.695

Good Glamm lays

AYANTI BERA

Bengaluru, April 18

ON ITS PATH to profitability

ahead of the planned public

market debut on Diwali next

year, The Good Glamm Group

has been streamlining its opera-

tions over the last year or so and

that has resulted in an internal

rejig, which led to a reduction of

around 150 employees, or about

recently named Kamal Lath as

its chief financial officer, ele-

vated several existing employ-

ees to senior roles, including

Manan Jain, who is now the

group chief operating officer,

and Ashish Jadhav, who is now

year is to get to profitability. We

have been doing a lot of cost

cutting over the last six to 12

months, including cutting dis-

counts, which has made us CM2

(contribution margin 2) prof-

itable in FY24. Then we went

about cutting fixed costs, which

we hope will get us to Ebitda

profitability in FY25," the

group's CEO Darpan Sanghvi

"Our focus in this financial

the group's product head.

The company, which has

15% of its workforce.

Starups to display India space potential to Musk off 150 employees

Bengaluru, April 18

SPACETECH STARTUPS WILL focus on showcasing the potential of Indian space ecosystem to Tesla and SpaceX CEO Elon Musk on Monday.

However, any possible tie-up between the domestic startups and SpaceX is ruled out as the two operate at very different levels in terms of scale as well as technology, say industry executives. These startups have been invited by the Indian National Space Promotion and Authorisation Centre (INSPACe).

Founders of companies like Agnikul Cosmos, Skyroot Aerospace, Dhruva Space, Pixxel, Sat-Sure, Digantara and KaleidEO said that the invitation from the government is for a non-agenda meeting with Musk. "We have been invited to

present what the Indian space startup ecosystem is doing, as well as showcase the indigenous tech capabilities. We will give a snapshot of what the investor sentiment towards the sector is both from a private and government perspec-

STAR POWER

Any possible tie-ups between the domestic startups and SpaceX is ruled out

■ The two operate at very different levels in terms of scale and tech

Agnikul, Skyroot, Pixxel among space startups to meet Musk



tive," said one of the founders who will attend the meeting. The meeting provides an

experts said.

opportunity for the budding private space industry to highlight its innovations and ambitions directly to Musk. The meeting comes just weeks after a government-facilitated tour by some startup founders and Isro officials to SpaceX's California facilities under a US state department programme. Several Indian firms like Pixxel and Digantara have already used SpaceX's launch services.

The Centre recently allowed 100% FDI for manufacturing of space components and systems — a potential boost to domestic startups working on capitalintensive space products.

Tracxn in a report in 2023 had noted that India has shown a remarkable display of growth and innovation, and local spacetech startup ecosystem has secured its position as a formidable contender on the global stage. According to Tracxn, India ranks seventh in terms of funding within the international SpaceTech landscape for the year.

said in an interaction with FE. The Good Glamm Group **DARPAN SANGHVI, CEO,** THE GOOD GLAMM GROUP

FOCUS IS TO GET TO PROFITABILITY IN FY25. WE HAVE **DONE A LOT OF COST CUTTING OVER THE LAST SIX** TO 12 MONTHS



houses beauty and personal care brands such as MyGlamm, Moms Co, St Botanica, Sirona and Organic Harvest, most of which have been integrated through acquisitions in 2021-22. But, unlike most beauty startups, Good Glamm has been doubling down on celebrity partnerships to create its range of premium products.

Justdial

Just Dial Limited CIN: L74140MH1993PLC150054

Date: April 18, 2024

Registered Office: Palm Court, Building-M, 501/B, 5th Floor, New Link Road, Beside Goregaon Sports Complex, Malad (West), Mumbai – 400 064. **Tel:** +91 22 2888 4060;

Website: www.justdial.com; E-mail: investors@justdial.com

Statement of standalone and consolidated financial results for the quarter and year ended March 31, 2024 (₹ in million except per share data)

Consolidated Standalone Year Ended | Quarter ended | Quarter ended | Year Ended | Year Ended | **Particulars** March 31, March 31, March 31. March 31. March 31. March 31. March 31. 2023 2023 2024 2024 2023 2024 2024 2023 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) Audited) (Unaudited) (Audited) (Audited) (Audited) Total Income from Operations 2,702.7 2,325.3 10,429.1 8,447.6 2,702.7 2,325.3 10,429.1 8,447.6 Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or 959.4 957.5 4,665.7 1,878.3 1,473.5 4,664.9 1,880.3 1,474.4 Extraordinary items) Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) 1,473.5 959.4 4,664.9 1,880.3 1,474.4 957.5 4,665.7 1,878.3 Net Profit for the period after tax (after Exceptional and/or 837.9 3,628.5 3,629.3 1,627.2 Extraordinary items) 1,156.5 1,629.2 1,157.4 836.0 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the 1,142.9 1,143.8 834.9 1,653.3 period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 836.8 3,612.2 1,655.3 3,613.0 850.4 843.2 850.4 843.2 850.4 843.2 850.4 843.2 **Equity Share Capital** Reserves (excluding revaluation reserve) as per the balance 39,384.6 39,384.6 35,827.6 sheet of the previous year 35,828.4 Earnings Per Share (of ₹ 10/- each) (Not annualised) 9.94 42.71 19.34 9.92 42.72 19.32 a) Basic (₹) 13.60 13.61 13.60 9.85 42.66 9.83 42.67 b) Diluted (₹) 19.16 13.61 19.14

- 1 The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Yearly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) www.bseindia.com, www.nseindia.com & www.msei.in and on the website of the Company www.justdial.com under Investor Relation Section.
- 2 The Audit Committee has reviewed and the Board of Directors has approved the above results and its release at their respective meetings held on April 17, 2024.

For and on behalf of the Board of Directors of **Just Dial Limited** V. S. S. Mani

> **Managing Director and Chief Executive Officer** DIN: 00202052

Zepto eating into its rival Instamart's market share

FE BUREAU Bengaluru, April 18

AS COMPETITION AMONG the quick commerce players intensifies, Y-combinator-backed Zepto saw its market share rise 28% as of January this year from 24% last year. This was mainly because of market share gains from rival Swiggy's Instamart and also from the growth of the category as a whole, HSBC ana-

Instamart's market share has slipped to 32% as of January this year, from 36% last year and 52% in 2022. To be sure, both Instamart

and current market-leader

Blinkit operate in 25-30 cities

lysts said in a report.

across India, while Zepto is only present in 10 metro cities. If only metros are considered, Zepto has the second-highest market share of 32%, after

Blinkit at 37%. Founded by Aadit Palicha and Kaivalya Vohra in 2021, Zepto has seen a rapid rise in its gross merchandise volume (GMV) over three years and currently has a GMV run-rate of \$1.2 billion, that is doubling every year. Meanwhile, its sales have crossed ₹2,000 crore in FY23. However, concerns around its burgeoning losses remain. In FY23, it had posted losses of ₹1,272 crore.

In the report, HSBC analysts Yogesh Aggarwal and Prateek Maheshwari note that both Zepto and Blinkit are seeing strong improvement in profitability every quarter. In the

financialexp.epap

FAST AND FURIOUS



Source: Zepto data estimates and HSBC estimates

next three to four years, Zepto expects to improve its contribution margin or store-level Ebitda to high-single digits. For Blinkit, the analysts expect overall

Ebitda to be 4-5% by FY27. "Zepto is already doing nearly 1,600 orders per day per store and hence, further margin expansion is not driven by operating leverage but other levers such as higher ad revenues, bettertake-rates (sourcing leverage and better mix), reduction in last mile delivery cost (due to non-ICE vehicles and store densification) and higher delivery

Overall, the brokerage believes that India will likely adapt to quick commerce directly from unorganised retail or kirana stores, while modern retail penetration will remain low. This is driven by the fact that

charges," they said.

quick commerce imitates most attributes of unorganised retail in India, unlike modern retail. "For instance, the majority of

the grocery spend by Indian consumers is through small tickets, high frequency purchases, which are suitable for QC (quick commerce) format rather than MR (modern retail). Plus, most Indian kitchens don't have the space to store monthly groceries, unlike in developed markets," the analysts noted.

Swiggy to integrate **Instamart with Mall**

Food tech giant Swiggy on Thursday said it will integrate Swiggy Mall with its quick combroaden the choice for conand staples.

Notes:

merce offering Instamart, to sumers looking to purchase products other than groceries

Place: Mumbai Date: April 17, 2024

IDFC FIRST

बिझनेस पार्क, सीजी-१, देल्फि सी विंग हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई ४०० ०७६, मुंबई टेलिफोन क्र.: ९१ ०२२ २५७०८९६९/ २५७०८९५९ ईमेलः vjpowa@bankofbaroda.co.in. वेब: www.bankofbaroda.com

कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम ८(१) सहवाचता जोडपत्र IV नुसार ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार यांनी बँक ऑफ बडोदा, पवई लेक शाखाचे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून **०२.११.२०२३ रोजी** मागणी सचना जारी करून कर्जदार मे. तय्यब पॅकिंगवाला मालक श्री. रज्जब अली हसनअली खैरदी आणि श्रीम. सायरा बानो रज्जब अली खैरदी ३०४. साथी बिल्डिंग, डिसोझा नगर, ९० फीट रोड, द्वारे कुर्ला अंधेरी रोड मोहिली गाव, मुंबई ४०००७२ आणि हमीदार अबुबाकर गुडुसाब सुतार मुंबई गृह कर्ज (कर्ज खाते क्र. ७६३७०६०००००२४०) आणि ओव्हरड्राफ्ट कर्ज (कर्ज खाते क्र. ७६३७०४००००००८) (एफआयटीएल कर्ज क्र. ७६३७०६०००००६५०) यांना सूचनेमध्ये नम् केलेली रक्कम रु. १३,७९,८१७.०९ <mark>पैसे (रुपये तेरा लाख एकोणऐंशी हजार आठशे सतरा आणि</mark> पैसे नऊ मात्र) ही रक्कम सदरहू सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या चुकती करण्यासार्ठ

कर्जदार यांनी रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे, कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्रां सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे याखाली वर्णिलेल्या मिळकतीचा **सांकेतिक कब्जा** सदर अँक्टचे कलम १३ चे पोट कलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून **ह्या १६ एप्रिल, २०२४** रोजी घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह् मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हो बँक ऑफ बडोदाच्या रक्कम रु. १३.७९.८१७.०९ पैसे (रुपये तेरा लाख एकोणऐंशी हजार आठशे सतरा आणि पैसे नऊ मात्र) आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील.

तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे पोट-कलम (८) च्या तरतुर्दीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन:

१. स्थावर मिळकत स्थित येथे फ्लॅट क्र. २०४, मोजमापित सुमारे ४५२ चौ. फू., २रा मजला, बिल्डि क्र. ७४, सेक्टर ३ मधील सूरज अशा ज्ञात इमारतीची सी विंग, करम रेसीडेंसी अशा ज्ञात प्रकल्पामध्ये जमीन सर्व्हे क्र. १६६/१/१, १६६/१/२, १६६/२, १६७/१, १६७/२, १६९/२, १७०, १७२/१ १७२/२/१(भाग), १७२/२/२ (भाग), १७२/२/३, १७२/२/४, १७२/२/५, १७२/२/६ १७२/२/७, १७२/२/८, १७३/१/१, १७३/१/२, १७८/१५ आणि १७९/५ धारक जमीनीवर बांधकामित, गाव धसई, तालुका शहापूर, जि. ठाणे, महाराष्ट्र- ४२१६०१

२. स्थावर मिळकत स्थित येथे फ्लॅट क्र. ३०४, ३ऱ्या मजल्यावर मोजमापित सुमारे २९५ चौ. फू. बिल्डिंग क्र. १, साथी डिसोझा नगर सीएचएस लि. असे ज्ञात, कुर्ली, अंधेरी रोडचा जमीन सीटीएस क्र ८७८ए, मोजमापित सुमारे ११७३.९० चौ. मीटर्स, गाव मोहिली मध्ये, ता. कुर्ला, मुंबई ४०० ०७२.

me.com येथे पुरविलेल्या ई-लिलाव फ्लॅटफॉर्म मार्फत निम्नस्वाक्षरीकाराद्वारे करण्यात येईल.

मागणी सचना

१९-ऑक्टो.-२०२३, रु. १६,४२,३२५/- (रुपये सोळा लाख बेचाळीस हजार तीनशे पंचवीस मात्र)

बोली वाढीव रक्कम रू. २५,०००/-(रूपये पंचवीस हजार

मिळकतीची तपासणीची तारीखः

समाप्तीचा वेळ आपोआप ५ मिनिटांकरीता विस्तारित होईल.

@1800 2672 499 यांना संपर्क करू शकता.

कोणत्याही परिस्थितीत मिळकतीच्या नकसानीसाठी जबाबदार राहणार नाही.

लेलाव/विक्री करण्यात येईल आणि उर्वारेत थकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसुल करण्यात येईल.

करण्यात येईल आणि मिळकत पन्हा विक्रीसाठी ठेवण्यात येईल.

आयआयएफएल-एचएफएच्या एओचा निर्णय अंतिम राहील

ठिकाण : पालघर, दिनांक : १९-एप्रिल-२०२४

दिनांक : १६.०४.२०२४

१. श्री. कैलाश जितेंद्र २. सौ. दिपाली महाडु बँक ऑफ बडोद

क्युरिटायक्षेत्रन ॲण्ड रिकनस्टुक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्सेमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर ॲक्ट) अंतर्गत आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड (पूर्व इंडिया इन्फोलाईन हाऊसिंग फायनान्स लि. अशी ज्ञात) (आयआयएफएल-एचएफएल) कॉर्पोरेट कार्यालय प्लॉट क्र. ९८. उद्योग विहार, फेज-IV, गुरगाव - १२२०१५ (हरियाणा) आणि **शास्त्र कार्यालय येथे २१३, २रा मजला, यश पद्म आर्केड, बोईसर तारापुर रोड, बोईसर (पश्चिम)-४०१५०१, जि. पालघर क**डे गहाण स्थावर मिळकतीची विक्री. ज्याअर्थी आयआयएफएल-एचएफएलच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी (एओ) आयआयएफएल-एचएफएल ची थकबाकी वसुल करण्यासाठी 'जे आहे जेथे आहे तत्वानं, जे आहे जसे आहे तत्वानं आणि विना अवलंब तत्वानं तेच्या विक्रीच्या हकासह खालील कर्ज खाते/प्रॉस्पेक्ट क्र. मधील ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत् जारी सूचनेला अनुसरून खालील मिळकत/तींचा कब्जा घेतला आहे. विक्री वेबसाईट

स्थावर मिळकत /

फ्लॅट क्र. १०६, १ला मजला, एफ बिंग, चर्टई क्षेत्र मोजमापित: ३६२.९३ चौ.फूट सुपर बिल्टअप क्षेत्र मोजमापित: ५१० चौ.फूट, ठाकुर मातृछाया, गाव

पास्थल, बोईसर, पालघर, महाराष्ट्र, भारत ४०१५०१ धारक मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.

२२-मे-२०२४ सायं. ५ पर्यंत

ई-लिलावात सहभागी होण्याकरिता इच्छुक बोलीदारांनी सेवा पुरवठादार https://www.iiflonehome.com कडे त्यांचा तपशील नोंदविणे आणि लॉगईन अकाऊंट, लॉगईन आयडी आणि पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे. इच्छुक बोलीदारांनी वरील नमृद शाखा कार्यालयात इअरसाठी प्रदानाचा तपशील केवायसी आणि पॅन कार्डच्या प्रतीसह त्यांचे निविदा प्रपत्र पाठविणे/सादर बोलीदारांनी रकाना बोली वाढविण्याची रक्कम मध्ये नमूद रकमेच्या पटीत त्यांचे प्रस्ताव वाढविणे आवश्यक आहे. जर बोली लिलावाच्या समासीच्या वेळेच्या अंतिम ५ मिनिटांमध्ये केल्यास

यसस्वी बोलीदार्रानी एओ बांनी बोली मुख्य स्विकासत्याणासून २४ तासांत (इअर समायोजित केल्यानंतर) बोली रकमेच्या २५% आणि बोली रकमेच्या उर्वरित ७५% तारण धनकोंनी विक्री निश्चित केल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत जमा करणे आवश्यक आहे. सर्व जमा आणि प्रदान हे प्रदानाच्या विहित माध्यमाने करायचे आहे.

खरेदीदाराने सेस, प्रयोज्य मुद्रांक शुल्क आणि कोणतीही अन्य वैधानिक थकबाकी किंवा इतर थकबाकी जसे की पालिका कर, वीज प्रभार, जमीन आणि मिळकतीशी संबंधित सर्व कर आणि उपराचार तर, त्रान्य कुमा सुन्य जान के सामात जन व बनान के प्रकाश का का आहे. दासह इत अनुषाणिक खर्च, प्रभार भागचे आहेत. बोलीदारांना ई-लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेण्यासाठी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्री आणि लिलाव अर्जाच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता वेबसाई

om आणि https://www.iifl.com/home-loans/properties-for-auction मार्फत जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

तपशील, मदत प्रक्रिया आणि ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता बोलीदार सेवा पुरवठादार ई-मेल आयडी : auction.hl@iifl.com, सपोर्ट हेल्पलाईन नं

९०. पुढे कर्नहारांना यहारे सूचना राज्या के वी, जर त्यानी सदर बन्दु चेबून जाण्यास कसूर केली तर वरील सदर वस्तु कायद्यानुसार विकायात वेतील. १०. वरील विहित वेळेत यशस्त्री बोलीदार/लिलाव खरेदीदाराने कोणत्याही टप्प्यावर प्रदानात कसूर केली तर विक्री रद्द करण्यात येईल आणि अगोदर जमा केलेली रक्कम (इअर समाविष्टीत) ज

१९. एओ यांनी कोणतेही कारण न देता निविदा/लिलावाच्या अटी आणि शर्ती बदलणे किंवा पुढे ढकलणे/रद्द करण्याचा हक्क राखून ठेवला आहे. निविदा/लिलावामध्ये कोणताही वाद झा

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ८(६) अन्वये ३० दिवसांची वैधानिक विक्री सूचना कर्जदारांना निविदा/लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपर्यंत व्याज आणि अनुषांगिक खर्चासह वरील नमूद रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे सूचीत करण्यात येत आहे, कसूर केल्यास मिळकती

मिळकतीचा तपणील. मिळकतीचे निरिक्षण आणि ऑनलार्डन बोली इ. च्या संबंधित कोणत्याही गंकेकरीता आयआयएफएल एचएफएल टोल फ्री क्र. १८०० २६७२ ४९९ येथे स. ९.३० वा. ते १८:०० वा. रोजी सोमवार ते शुक्रवार दरम्यान संपर्क किंवा इंमेल: auction.logilf.com येथे इंमेलद्वार संपर्क करु शकतात. वरील सदर कर्जदारांना ७ दिवसांत प्रत्यक्ष कब्जा घेतेवेळी तारण मनेमध्ये असलेल्या घरगुती वस्तु घेवून जाण्यासाठी सूचना याद्वारे देण्यात येत आहे. अन्यथा आयआयएफएल-

प्रदानाचे माध्यम : ईअरचे प्रदान मात्र ऑनलाईन पद्धतीने करावे . प्रदानासाठी तुम्ही https://www.iiflonehome.com ला भेट द्यावी आणि मिळकत/तारण मत्तेकरीता मात्र उपर रिष्य प्रत्येक मिळकत/तारण मनेकरीता प्रदान लिंक बेगवेगळी आहे. तुम्ही जाहीर लिलावाद्वारे तुम्ही खरेदी करण्यास इच्छुक मिळकत/तारण मनेची लिंक वापरत असल्याची खात्री करावी. यशस्यी बोलीवरील सर्व थकबाकी देय आरटीजीएस/एनईएफटी मार्फत करणे आवश्यक आहे. खात्याचा तपशील खालीलप्रमाणे: ए) खात्याचे नाव : आयआयएफएल होम कायनान्स लि., बी) बैंकेचे नाव : स्टॅण्डर्ड चार्टर्ड बैंक, सी) खाते क्र.: प्रॉस्पेक्ट क्रमांकाद्वारे ९९०२८७९xxxxx, डी) आयएफएससी कोड : SCBL0036001, इ) बैंक पत्ता: स्टॅण्डर्ड

(क्षेत्र मोजमापित ५२६ चौ.फूट)

ामाम जनतेस याद्वारे सूचित करण्यात येते कि, माई मशील म्हणजेच मे. जलियान रिॲल्टी एलएलपी**,** एक नोंदणीकृत भागीदारी संस्था तिचे मालक प्रशासव म्हणजेच श्री. चंद्रकांत आत्माराम नलावडें कडून गरिशिष्टीत मिळकत सर्व बोजापासून मुक्त खरेदी आणि पंपादनासाठी वाटाघाटी करत आहे. जर कोणत्याही ज्यक्तींना परिशिष्टित मिळकत किंवा त्यावरील कोणत्याही भागामध्ये, करिता, वर आणि त्याव विक्री, हस्तांतर, गहाण, भाडेपट्टा, धारणाधिकार, भेट, प्रभार, कुळवहिवाट, एमओयु, व्यवस्था, करार हुकूम, ताबा, निर्वाह, विश्वस्त, वारसा, जप्ती किंवा -अन्य कसेही कोणत्याही प्रकारेच्या मार्गे कोणताही कायदेशीर हक्क, नामाधिकार, हितसंबंध, प्रभार स्वरूपात पुरक दस्तावेजी पुराव्यांसह निम्नस्वाक्षरीकार न्यांचा पत्ता येथे फ्लॅट क्र. बी-३०६, राधा सीएचएस लि., नवजीवन स्कुलच्या समोर, राणी सती मार्ग, <u>मालाड (पूर्व), मुंबई - ४०० ०९७</u> येथे नोंदणीकृत गोस्ट ए/डी. द्वारे सदर प्रकाशनाच्या तारखेपासून १४ देवसांत कळविणे आवश्यक आहे. कसूर केल्यास हक्क किंवा दावे जर काही असल्यास ते त्यागित/सोडन दिल्याचे किंवा परित्यागीत मानले जातील आणि त्यांच्या कोणत्याही संदर्भाशिवाय माझ्या अशिलांच्य नावे परिशिष्टित मिळकतीची विक्री पूर्ण होईल.

गाव: मौजे कांजूर, तालुका: मुलुंड, मुंबई उपनग स्टोन, कोठारी समोर, जंगल मंगल रोड, भांडुप (पश्चिम), मुंबई-४०० ०७ येथे स्थित सर्व्हे क्र. १०५ भाग), हिस्सा क्र. १/१ भाग आणि सीटीएस क्र १३३०, १३३०/१ ते २२ धारक श्री सिध्दीविनायक एसआरए को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी (प्रस्तावित) च्या "गीताबाई मिश्रा" म्हणून ओळखल्य जाणाऱ्या चाळीमधील पिढीजात आणि रचनेसह जमीन किंवा तळ, एकूण मोजमापित १५९५.२८ चौरस मीटर्स, त्यावरील झोपडपट्टी धारक/भाडेकरू /वहिवाटदारांच्या अधिकारांच्या अधीन असलेले ते प्तर्व भाग आणि विभाग.

दिनांक: १९-०४-२०२४

प्रत्यक्ष कब्जा घेतल्याची तारीख

रू. १६,७५,०४६/- (रूपये

सेहेचाळीस मात्र)

२८-मार्च-२०२४

(क्. उषा एस. अगरवाल)

रु. १२,६२,०००/- (रुपये बार

रू. १,२६,२००/- (रूपये एक

लाख बासष्ट हजार मात्र)

२४-मे-२०२४ स. ११०० ते दु. १३०० पर्यंत

जाहीर सूचना

याद्वारे **सूचना** देण्यात येते की, श्री. जगदिश खेमका आणि श्री. मनिष खेमका यांच्या नावामधील गुरू गोविंद सिंग इंडस्ट्रियल प्रिमायसेंस को-ऑप. सोसायटी लि. च्या विभिन्न क्र. ७०१ ते ७१० धारक १०(दहा) साधारण शेअर्स करीता शेअर प्रमाणपत्र क्र. १०४ हे हरविले/गहाळ झाल्याचे नोंदविले आहे आणि की, त्या संदर्भामध्ये प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्राच्या जारी करीता सोसायटीला येथे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे लगत, गोरेगाव (पू.), मुंबई-४०००६३ अर्ज केला आहे, कोणालाही तशा प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी विरूद्ध आक्षेप जर असल्यास, त्यांनी या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे. श्रेअर प्रमाणपत्र गहाण किंवा फ्लॅट विरूद्ध कोणतेही कर्ज घेतलेले नाही

जाहीर सूचना

आयडीएफसी फस्टे बॅक लिमिटेड

(पूर्वीची आयडीएफँसी बँक लि. अशी ज्ञात) सीआयएन:-एल६५११०टीएन२०१४पीएलसी०९७७९२ **ोंदणीकृत कार्यालय:** केआरएम टॉवर्स, ७वा मजला, हॅरिंस्टन रोड, चेतपेत, चेन्नई–६०००३९. **दूर**. : +९१ ४४ ४५६४ ४०००, फॅक्स : +९१ ४४ ४५६४ ४०२२

जोडपत्र -IV-ए (नियम ८(६) ची तरतुद पहा) स्थावर मिळकतींच्या विक्री करीता विक्री सूचना

प्रत्यक्ष कब्जा जो याआधी आयडीएफसी बँक लि. अशी ज्ञात च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. ती कर्जदार आण सह-कर्जदार यांच्याकड्न आ**यडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड** (याआधी आयडीएफसी बँक लि. अशी

ज्ञात) यांना थकीत तक्ता क्र. (i) नुसार च्या वसुलीकरिता २९-०५-२०२४ रोजी ''जे आहे जेथे आहे'' ''जे आहे जसे आहे' आणि ''जे काहि आहे तेथे आहे'' तत्वाने विकण्यात येणार आहे.

सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शिययल ॲसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ (६) साठी परंतुकांन्वये स्थार नत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. प्तर्वसामान्य जनता आणि विशेषतः तक्ता क्र. (॥) नुसार कर्जदार, सह-कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेली तक्ता क्र. (॥) स्थावर मिळकत ही तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे जिच

विक्री	विक्रीच्या अटी आणि शर्तीकरीता, कृपया आयडीएफसी फर्स्ट बँक वेबसाईट म्हणजेच www.idfcfirstbank.com मध्ये पुरविलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा.								
अ.	(i)	(ii)	(iii)	(iv)	(v)	(vi)	(vii)	(viii)	(ix)
क्र.	मागणी सूचना	कर्जदार आणि	मिळकतीचा पत्ता	राखीव किंमत	इअर रक्कम	लिलावाची	इअर लिलावाची	निरिक्षणाची	प्राधिकृत
	तारिख आणि रक्कम	सह-कर्जदार आणि		रक्रम		तारिख	तारीख आणि	तारीख आणि	अधिकाऱ्यांचे नाव
		हमीदार(रां) ची नावे				आणि वेळ	वेळ	वेळ	आणि संपर्क क्रमांक
8	भारु.	रचना शिर्के आणि	प्लॉट क्र. १३, सर्व्हें क्र. ९७ (जुना), १३४	भारु.	भारु.	२१ मे, २०२४	२० मे, २०२४	१४ मे,	नाव- श्री. मोहित मिश्रा
	११,३२,३६२.३८/-	रमेश शिर्के	(नविन) गाव अचोळे, तालुका वसई, जिल्हा ठाणे	२९,९०,०००/-	२,९९,०००/-		स. १०.०० ते	२०२४	संपर्क क्रमांक-
	मागणी सूचनेची		धारक जिमनवरील संयुक्ता नगर, अचोळे रोड,			स. ११.००	सायं ५.००	दु. १.०० ते	७०४५०६६४१४
	तारीख:		नालासोपारा पूर्व, तालुका वसई, जि. ठाणे-			ते		द्. ४.००	नाव-श्री. हरीश गोवडा
	२४-सप्टेंबर-२०२१		४०१२०९ येथे स्थित बीएमआरडीए एम्पॉई			दु. १.००		~	संपर्क क्रमांक-
			आकृती को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी			वा.			९५९४५९७५५५
			लिमिटेड च्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ९.						

घोषणा: कृपया नोंद घ्यावी की, सदर सूचना फक्त स्थावर मिळकतीच्या विक्री करीता जारी करण्यात आली आहे आणि आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड ला स्थावर मिळकतीच्या वेळी जंगम मिळकत काही असल्यास त्याची विक्री सही / -, प्राधिकृत अधिकारी

आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी आयडीएफसी बँक लि. अशी ज्ञात)

Justdial[°]

सीआयएन: L74140MH1993PLC150054

नोंदणीकृत कार्यालय: पाम कोर्ट, बिल्डिंग-एम, ५०१/बी, ५वा मजला, न्यू लिंक रोड, गोरेगाव स्पोर्टस कॉम्प्लेक्सच्या बाजूला, मालाड (पश्चिम), मुंबई - ४०० ०६४. द्रध्वनी: +९१ २२ २८८८ ४०६०;

वेबसाईट: www.justdial.com, ई-मेल: investors@justdial.com

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

(4).	दशलकात	nık	राजर	SICI	पगळून
एकत्रि	त				

			र्आ	लेप्त		एकत्रित			
अ.		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
क्र.	तपशील	३१ मार्च, २०२४	३१ मार्च, २०२३	३१ मार्च, २०२४	३१ मार्च, २०२३	३१ मार्च, २०२४	३१ मार्च, २०२३	३१ मार्च, २०२४	३१ मार्च, २०२३
		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२,७०२.७	२,३२५.३	१०,४२९.१	८,४४७.६	२,७०२.७	२,३२५.३	१०,४२९.१	८,४४७.६
2	कालावधीकरिता निञ्वळ नफा (कर, अपवादात्मक								
	आणि/किंवा अनन्यबाबींपूर्व)	१,४७३.५	९५९.४	४,६६४.९	१,८८०.३	१,४७४.४	९५७.५	४,६६५.७	१,८७८.३
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक								
	आणि/किंवा अनन्यबाबींपश्चात)	१,४७३.५	९५९.४	४,६६४.९	१,८८०.३	१,४७४.४	९५७.५	४,६६५.७	१,८७८.३
8	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा								
	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यबाबींपश्चात)	१,१५६.५	८३७.९	३,६२८.५	१,६२९.२	१,१५७.४	८३६.०	३,६२९.३	१,६२७.२
4	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न								
	(कालावधीकरिता नफा (करपश्चात) आणि इतर								
	सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्टीत)	१,१४२.९	८३६.८	३,६१२.२	१,६५५.३	१,१४३.८	८३४.९	३,६१३.०	१,६५३.३
ξ	समभाग भांडवल	८५०.४	८४३.२	८५०.४	८४३.२	८५०.४	८४३.२	८५०.४	८४३.२
૭	मागील वर्षाच्या ताळेबंदानुसार (पुनर्मूल्यांकित राखीव								
	वगळून) राखीव			३९,३८४.६	३५,८२८.४			३९,३८४.६	३५,८२७.६
۷	प्रति शेअर प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/-) (अवार्षिक)								
	ए) मूलभूत (रु.)	१३.६०	9.98	४२.७१	१९.३४	१३.६१	9.99	४२.७२	१९.३२
	बी) सौम्यिकृत (रु.)	१३.६०	9.८५	४२.६६	१९.१६	१३.६१	۶.८३	४२.६७	१९.१४

- १. वरील सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजमध्ये दाखल केलेल्या तिमाही आणि वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे तपशीलवार स्वरूपाचा उतारा आहे. तिमाही आणि वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट www.bseindia.com, www.nseindia.com आणि www.msei.in आणि कंपनीच्या वेबसाईट www.justdial.com वर इन्व्हेस्टर रिलेशन सेक्शन अंतर्गत उपलब्ध आहे.
- २. १७ एप्रिल, २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकीत लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन केले आहे आणि संचालक मंडळाने वरील निष्कर्ष आणि तिच्या प्रसिद्धीला मंजुरी दिली आहे.

जस्ट डायल लिमिटेडचे संचालक मंडळाच्या वतीने आणि करिता

व्ही. एस. एस. मणी व्यवस्थापकीय संचालक आणि मख्य कार्यकारी अधिकारी डीआयएन: ००२०२०५२

ठिकाण: मुंबई दिनांक: १७ एप्रिल, २०२४

Network 18

NETWORK18 MEDIA & INVESTMENTS LIMITED

CIN: L65910MH1996PLC280969

नोंदणीकृत कार्यालयः पहिला मजला, एम्पायर कॉम्प्लेक्स, ४१४ – सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई – ४०० ०१३. दूरध्वनी: +९१ २२ ६६६६ ७७७७ / ४००१ ९०००

वेबसाईट: www.nw18.com । ई-मेल: investors.n18@nw18.com

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वर्षासाठी लेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(प्रति भाग माहिती व्यतिरिक्त, ₹ लाखात)

सही / - प्राधिकृत अधिकारी, आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड

तपशील	३१ मार्च, २०२४ रोजी संपलेले वर्ष	३१ मार्च, २०२३ रोजी संपलेले वर्ष
विक्री आणि सेवेचे मूल्य	१०,८२,५६६	७,२६,६२१
वरील मध्ये वस्तू आणि सेवा कराचा समावेश	9,42,८२9	9,08,322
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	९,२९,७४५	६,२२,२९९
वर्षाकरिता नफा/(तोटा) करपूर्व	(३८,८९९)	(१,५९८)
वर्षाकरिता नफा/(तोटा) करपश्चात*	(३९,६७९)	(9,404)
वर्षाकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	(३८,८९६)	(१,२०८)
भरणा झालेले समभाग भांडवल प्रत्येकी ₹ ५/- चे समभाग	५१,७६८	५१,७६८
पुनर्मूल्यांकित राखीव वगळून इतर इक्विटी	६,१३,५८५	94,03८
प्रति समभाग प्राप्ती (दर्शनी मूल्य ₹ ५/- प्रत्येकी)		
१–मूलभूत (₹)	(२.४५)	(0.८٩)
२-सौम्यिकृत (₹)	(२.४५)	(0.८٩)

*नियंत्रण नसलेले व्याज समाविष्ट आहे.

१. १८ एप्रिल, २०२४ रोजी झालेल्या संबंधित बैठकांमध्ये लेखापरीक्षण समितीने वरील निष्कर्ष पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने वरील वित्तीय निष्कर्ष आणि त्यांचे प्रकाशन मंजूर केले.

२. लेखापरीक्षित स्वतंत्र वित्तीय निष्कर्षांवरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणे:-

(₹ लाखात)

तपशील	३१ मार्च, २०२४ रोजी संपलेले वर्ष	३१ मार्च, २०२३ रोजी संपलेले वर्ष
विक्री आणि सेवेचे मूल्य	२४,२५५	२१,२९०
वरील मध्ये वस्तू आणि सेवा कराचा समावेश	३,२९६	२,५६९
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२०,९५९	9८,७२9
वर्षाकरिता नफा/(तोटा) करपूर्व	(२६,२३४)	(१८,६५३)
वर्षाकरिता नफा/(तोटा) करपश्चात	(२६,२३४)	(१८,६५३)
वर्षाकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	(२६,४९७)	(१७,८९०)

३. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्यूलेशन ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसमध्ये सादर केलेल्या ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षाच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण विवरण बीएसई आणि एनएसईची वेबसाईट (www.bseindia.com/www.nseindia.com) व कंपनीची वेबसाईट (www.nw18.com) वर उपलब्ध आहे.

नेटवर्क १८ मीडिया अँड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड करिता

सही/-अध्यक्ष

दिनांक : १८ एप्रिल, २०२४



EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

₹ million

Sr.		For the qua	arter ended	For the year ended		
No.	Particulars Particulars	March 31, 2024	March 31, 2023	March 31, 2024	March 31, 2023	
1	Total Income from Operations	15,444.4	8,852.1	50,511.0	34,254.8	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	7,199.0	3,531.9	22,775.2	15,011.2	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	7,199.0	3,531.9	22,775.2	15,011.2	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5,365.3	2,626.8	16,966.9	11,176.3	
5	Total Comprehensive Income for the period[Comprising Profit / (Loss) for the period(after tax) and Other ComprehensiveIncome (after tax)]	5,387.2	2,634.4	16,958.6	11,175.5	
6	Equity Share Capital(Face value ₹ 5/- per share)	-	-	1,616.8	1,614.3	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	37,609.1	26,910.7	
8	Earnings Per Share Basic and diluted (in ₹) (Not annualised)					
	1. Basic	16.60	8.13	52.51	34.62	
	2. Diluted	16.47	8.12	52.22	34.54	

KEY FINANCIAL HIGHLIGHTS FOR THE STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS

For the quarter ended For the year ended **Particulars** March 31, March 31, March 31, March 31, 2024 2023 2024 2023 15,443.2 34,222.7 **Total Income from Operations** 8,850.7 50,498.0 2 Profit Before Tax 7,186.3 3,526.8 22,749.6 14,953.1 Profit After Tax 5,353.5 2,619.5 16,942.2 11,116.0 4 Total Comprehensive Income (After Tax) 5,375.4 2,627.1 16,933.9 11,115.2

NOTES:

Mumbai, April 19, 2024

- The above results were reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors of the Company at its Meeting held on April 18, 2024. The auditors have issued unmodified opinion on the standalone and consolidated financial results for the quarter and year ended March 31, 2024.
- 2 The above is an extract of the detailed audited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited consolidated financial results and audited standalone financial results for the quarter and year ended March 31, 2024 are available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and the Company's website (www.icicisecurities.com).
- 3 During the year ended March 31, 2024, the Company has paid a final dividend for the year ended March 31, 2023 of ₹ 9.25 per equity share as approved by its members at the Annual General Meeting held on August 29, 2023. The Board of Directors at its meeting held on October 16, 2023 had approved and paid an interim dividend of ₹12.00 per equity share. The Board of Directors at its meeting held on April 18, 2024 has proposed a second interim dividend of ₹17.00 per equity share.

For and on behalf of the Board of Directors

Vijay Chandok Managing Director & CEO

ICICI Securities Ltd. (I-Sec). Registered office of I-Sec is at ICICI Securities Ltd.- ICICI Venture House, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025, Tel: (91 22) 6807 7100, Fax: (91 22) 6807 7803 CIN No. L67120MH1995PLC086241. Website: www.icicisecurities.com; Email: investors@icicisecurities.com Investment in securities market are subject to market risks, read all the related documents carefully before investing. The contents herein above shall not be considered as an invitation or persuasion to trade or invest, I-Sec and affiliated accept no liabilities for any loss or damage of any kind arising out of any actions taken in reliance thereon.